

जिल्हा परिषदेतील गट “क” व गट “ड” च्या
कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपा
नियुक्ती देण्यासाठी कमाल वयामर्यादेचा व
टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष
सुधारित करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: अकंपा-२०१३/प्र क्र १२६/ आस्था-९
बांधकाम भवन, २५ मझबान पथ , फोर्ट मुंबई- ४०० ००१
दिनांक : २० मार्च, २०१३

वाचा

१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अकंपा-१०१०/प्र क्र ३०८/१०/आठ,
दिनांक ०६/१२/२०१०

प्रस्तावना

सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा नियुक्तीबाबत वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय जिल्हा परिषदेस योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक ०६/१२/२०१० चा शासन निर्णय जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू करण्याची बाब ग्राम विकास विभागाच्या विचाराधीन होती

शासन निर्णय

सामान्य प्रशासन विभागाचा “शासकीय कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी कमाल वयामर्यादेचा व टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष सुधारीत करण्याबाबत “ शासन निर्णय दिनांक ०६/१२/२०१० मधील तरतूदी जशाच्या तशा राज्यातील गट “क” व “ड” च्या सर्व जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०३२०१५०७३४७३२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दत्तात्रय बो-हाडे)

उपसचिव महाराष्ट्र शासन

प्रत,

१. विभागीय आयुक्त (सर्व)
२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
३. निवड नस्ती , कार्यासन आस्था-९